

महाराष्ट्र नागरी सेवा [निवृत्ति घेतन] नियम १९८२  
च्या परिस्थित-पाच मधील नमुना-७ ता सुधारणा.

गहाराड्ड शातान,

पिंवा विमाण,

परिपळ क्रमांक: सेनिये-१०२०/२१०/सेवा-४.

मंत्रालय, मुंबई-५०० ०३३, विनांक: २५ मार्च, १९६१.

### प्रेरिप्रक्र

महाराष्ट्र नागरी सेवा [निवृत्तिघेतन] नियम १९८२ च्या नियम २४[४] प्र १३० च्या  
परामुच्चीनुसार सेवा निवृत्तीच्या दिनाकाळा ज्या शासकीय कर्मचार्या-या पिस्तूद्द विमाणीय किंवा  
च्यापिक कार्यवाही तुळ असेल किंवा घालू ठेवण्यात आली असेल त्या कर्मचार्या-याच्या निवृत्ति-  
घेतनपिस्तूद्द लाभाना अंतिम स्थल्य देता येत नाही. अशा शासकीय कर्मचार्या-यास फक्त १०० दिव्ये  
तात्पुरता निवृत्तिघेतन दिले जाते व इतर लाभ [उपद्धन; निवृत्तिघेतनाचे गोंधाराखालीकृत भूल्य]  
विमाणीय/च्यापिक कार्यवाही पूर्ण झाल्याखर आणि त्यासंबंधातील अंतिम आदेश काढत्यानंतर  
दिले जातात. थोडक्यात, शासकीय कर्मचार्या-याच्या निवृत्तीच्या तारखेला विमाणीय/च्यापिक  
कार्यवाही संबंधात उपलब्ध असलेली परिस्थिती लक्षात घेऊ त्याचे निवृत्तिघेतनपिस्तूद्द  
ठरापिले जातात व त्या प्रथोजनासाठी गहाराड्ड नागरी सेवा [निवृत्तिघेतन] नियम, १९८२  
च्या नियम २४[६] प्रमाणे विमाणीय/च्यापिक कार्यवाही छालील तारखापासून तुळ आली असे  
सांगण्यात येतो :-

(अ) विमाणीय कार्यवाहीचे खालील, शासकीय कर्मचार्या-यास किंवा निवृत्तिघेतनधारणारा  
ज्या तारखेला आरोपणात आले असेल त्या तारखेपासून किंवा शासकीय  
कर्मचार्या-यास, आधीच्या ज्या तारखेपासून निलंबनार्थीन ठेवले असेल अशा तारखेपासून,  
(ब) फौजदारी कार्यवाहीचे खालील, ज्या तारखेला दंडांचिकारी तकारीची दखल येतो  
किंवा फौलीस ग्राफिक-यांचे प्रतिसेवनाची ज्या तारखेला दंडांचिकारी दखल येतो,  
त्यात तारखेपासून,

(क) दिवाणी कार्यवाहीचे खालील, वादपत्र स्वापायापात ज्या तारखेला तादर करण्यात  
येते त्या तारखेपासून.

२. गहाराड्ड नागरी सेवा [निवृत्तिघेतन] नियम, १९८२ च्या नियम १२३[१] प्रमाणे  
विमाणीय कर्मचार्या-याचे निवृत्तिघेतनासंबंधीचे कागदांश कापालिक्य प्राप्त्याने गहारेखापासून कृत  
नमुना-८ मधील पत्रापाईचे पाठ्यावधार्याचे असतात. या पत्रातील परिचय-३ मध्ये निवृत्ता  
कर्मचार्या-याच्या पिस्तूद्द विमाणीय चौकडी प्रलंबित आहे/नाही किंवा विमाणीय चौकडी  
प्रसव्याचे पोजिले आहे/नाही पाठ्यावधारी मार्हिती नमूद करार्दी लागते. निवृत्ता होणार्या  
शासकीय कर्मचार्या-याच्या खालील अंतिम निवृत्तीपूर्वी नियम २४[६] तुळ विमाणीय/  
च्यापिक कार्यवाही तुळ करण्यात आली नसेल तर निवृत्तिच्या दिनाकाळा राखाचे पिस्तूद्द  
विमाणीय/च्यापिक कार्यवाही प्राप्तंभिन्न आहे असे म्हणता येत नाही. त्यापूर्वे त्या शासकीय  
कर्मचार्या-याच्या पिस्तूद्द विमाणीय कार्यवाही करण्यादे येत यासाठिला असून प्राप्तावाहा या  
परिचय-१ मध्ये, यथा तिथी, [अ][ब] जप्या [क] ऐवजे निवृत्तिप्रिलिंगी कार्यवाही आसेली नसेल  
चाचापै खालील त्या संख्याची भाविती नमुना-८ मधील परिचय-३ मध्ये नमूद करण्याची  
आवश्यकता नाही.

३. म्हणून शासकीय आवाहन आवाहन निश्चय देत आहे की, गहाराड्ड नागरी सेवा [निवृत्तिघेतन]  
नियम, १२३[१] परिचय-६ चे अंतिम नियम १२३[१] विमाणीय [वी] मधील  
नमुन्याचे "किंवा तकारीची दखल" याची "किंवा ती करण्यात प्रविष्ट आहे"

ਪਟਾਰਾਕਟਾਨੇ ਰਾਖਣਾ ਅਤੇ ਪੱਧਰਾ ਆਲੋਚਨਾ ਵਿਖੇ ਜਾਂਗ ਹੈ।

अ. ना. अंडमान,  
शासनाचे उप दिन.

महाराष्ट्रा [देश य अनुभिपार] -१, महाराष्ट्र, युवर्ष,  
महाराष्ट्रा [देश य अनुभिपार] -२, महाराष्ट्र, नागपूर,  
महाराष्ट्रा [देश परीक्षा] -१, महाराष्ट्र, युवर्ष,  
महाराष्ट्रा [देश परीक्षा] -२, महाराष्ट्र, नागपूर,  
महाराष्ट्रा अस्तित्व, वा लोक, दिल्ली युधामल, भिक्षु भगव, यज्ञी श्रीष्ठी,

સ્વરૂપાદિતાની પ્રાણી વિજય, માત્રાણી, જ્યેષ્ઠ,  
અભિજ્ઞાતકી, પ્રાણી, માત્રાણી, જ્યેષ્ઠ,  
સ્વરૂપાદિતાની અદ્ધ ઘોટાડી.  
બ્રહ્માદી, ઘોટાડી દીપ-ન.